



राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र

१ ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- ४०० ०३२.

(प्रसिद्धिपत्रक)

दि. २१ एप्रिल २०१७.

नागभीड नगरपरिषद, रेणापूर, नेवासा आणि शिराळा नगरपंचायती व धारणी पंचायत समितीसाठी २४ मे रोजी मतदान

मुंबई, दि. २१: नवनिर्मित नागभीड (जि. चंद्रपूर) नगरपरिषद अध्यक्ष व सदस्य पदांबरोबरच नेवासा (जि. अहमदनगर), रेणापूर (जि. लातूर) व शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच विविध १८ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोट निवडणुकांबरोबरच धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील २४ मे २०१७ रोजी मतदान घेण्यात येईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी २८ एप्रिल ते ५ मे २०१७ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ६ मे २०१७ रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी ११ मे २०१७ पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाच्या निर्णयापासून तीन दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. २४ मे २०१७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. २६ मे २०१७ रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

जिल्हानिहाय नगरपरिषद व नगरपंचायतींच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुका: पालघर: जव्हार- १ क, ३ ब, ४अ, ४ ब व ४ इ, रायगड: मुरुड जंजिरा- ७ अ आणि श्रीवर्धन- ६ अ, रत्नागिरी: चिपळूण- ९ अ, सिंधुदुर्ग: कसई दोडामार्ग- ७, सातारा: मेढा- ३, सोलापूर: दुधनी- २ अ, नाशिक: देवळा- १४, जळगाव: यावल- १ ब, नंदुरबार: धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु.- ११, नंदुरबार- २ क, उस्मानाबाद: उस्मानाबाद- ११ ब, लातूर: औसा- १० अ आणि अमरावती: अचलपूर- १९ ब.

‘धारणी’चा निवडणूक कार्यक्रम

धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४ मे ते ९ मे २०१७ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. ११ मे २०१७ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे १४ मे २०१७ पर्यंत अपील करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी १६ मे २०१७ हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक असेल. अपील असलेल्या ठिकाणी १९ मे २०१७ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान केंद्रांची यादी १८ मे २०१७ रोजी प्रसिद्ध केली जाईल. २४ मे २०१७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची मुदत असेल. २६ मे २०१७ रोजी मतमोजणी होईल.

0-0-0

(Jagdish More, PRO, SEC)